

महाराष्ट्र विधानपरिषद

पाचवे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

शुक्रवार, दिनांक १६ डिसेंबर, २०१६ / अग्रहायण २५, १९३८ (शके)

- | | | |
|--|---|---------------------|
| (१) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री | | |
| (३) पर्यावरण मंत्री | | |
| (४) पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ६८

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अटी व शर्ती रद्द करून अनुदान देण्याबाबत

(१) * २३९८६ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.दत्तात्रय सावंत : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा तसेच शाळांच्या वर्ग तुकड्यांना अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शाळा अनुदानास पात्र ठरल्या, त्या शाळेतील प्राथमिक सर्व वर्ग प्रगत असावेत, नववी/दहावीचा निकाल १०० टक्के असावा इत्यादी जाचक अटी व शर्ती घातल्याने शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत निषेध व्यक्त केला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर शासन निर्णयातील मुल्यांकनाच्या जाचक अटी व शर्ती रद्द करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय. अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यास विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालाड (पश्चिम) मुंबई येथील शिधावाटप केंद्राच्या
अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत**

(२) * २५७०४ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.ख्वाजा बेग : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालाड (पश्चिम) मुंबई येथील ४२-ग या शिधावाटप केंद्रातील अधिकारी यांनी नागरिकांकडून काम करण्याबाबत लाच घेतल्याचे दिनांक ३१ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चित्रफित व अन्य पुरावे श्री.प्रमोद पेडणेकर यांनी मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना शुटिंग केलेली सीडी व अन्य पुराव्यांसह तक्रार देऊनही संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिधावाटप नियंत्रक, सचिव व मंत्री यांना प्रमोद पेडणेकर व अन्य नागरिकांनी दिलेला तक्रार अर्ज व पैसे घेताना करण्यात आलेल्या शुटिंगमध्ये केंद्राचे अधिकारी दोषी असल्याचे नमूद केले असून, सादर करण्यात आलेल्या अन्य पुराव्यांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे,

- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे.

(२) नाही.

(३) तक्रार अर्जासोबत सी.डी. व्यतिरिक्त अन्य पुरावे सादर केलेले नाहीत.

(४) श्रीमती किरण कौशिक, शिधावाटप अधिकारी व श्री. संजय गोहील, सहायक शिधावाटप अधिकारी यांची प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे. सकृतदर्शनी तक्रारीत तथ्य आढळून आलेले आहे. त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली करण्यात आलेली आहे. सीडीची पडताळणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने केलेली आहे. त्यांच्या अहवालानुसार सदर अधिकाऱ्यांविरुद्ध खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्हा परिषदेमध्ये टॅकर कंत्राटदारास देयके अदा करताना झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत

(३) * २३८३२ श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक २२६०७ ला दिनांक २८ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्हा परिषदेतर्गत टंचाई कालावधीत सन २०१५-१६ मध्ये टॅकर कंत्राटदाराने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी विभागीय आयुक्त यांनी केली तसेच या कंत्राटदारास अदा केलेल्या देयकाची तपासणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी करून याबाबतचा अहवाल दिनांक १३ जून, २०१६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांना दिला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विभागीय आयुक्त यांनी दोषीविरुद्ध कारवाई करणेबाबत आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची तपासणीमध्ये आढळलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्याकडे प्राप्त होवूनही त्यांनी दोषीविरुद्ध कोणतीही कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी अधिकाऱ्यांचे संगनमत असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर दोषीविरुद्ध कार्यवाही करण्यास विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणातील दोषी अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

या प्रकरणी विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

(३) हे खरे नाही.

(४) विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी चौकशीअंती दिलेल्या निर्देशानुसार तत्कालिन गटविकास अधिकारी, गेवराई श्री.जी.बी.सावंत तसेच तत्कालिन तहसिलदार, गेवराई श्री.चंद्रकांत शेळके यांचेविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे तपासणीमध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांनुसार संबंधित पंचायत समित्यांमार्फत आक्षेपाधीन रक्कम रुपये ३,२७,५०७/- ठेकेदारांच्या देय रकमेतून वजा करून देयके अदा करण्यात आलेली आहेत. तसेच टॅकरच्या खेपा व क्षमता नेमून दिलेल्या उद्भवापासून अंतर लॉगबुक इत्यादी बाबींची तपासणी जिल्हा परिषदेने वेळोवेळी केली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांनी कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राहू बेट (ता.दोंड, जि.पुणे) येथील स्वस्त धान्य शिधावाटप केंद्रात
धान्याचा काळाबाजार होत असल्याबाबत**

(४) * २५६४२ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राहू बेट (ता.दोंड, जि.पुणे) येथील स्वस्त धान्य शिधावाटप केंद्रात धान्याचा सर्रास काळाबाजार होत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी शासनाकडे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, चौकशीनुसार संबंधित दुकानदारांवर व संबंधित अधिका-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१), (२) व (३) दौंड (जि.पुणे) तालुक्यातील राहू बेट परिसरात रेशनिंगच्या मालाचा काळाबाजार होत असल्याबाबतची तक्रार शासनाकडे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान प्राप्त झालेली नाही.

तथापि, लोकमत या वृत्तपत्रामध्ये दिनांक २८ ऑगस्ट, २०१६ रोजी “राहूबेट परिसरात रेशनिंगचा काळाबाजार” या शिर्षकाखाली प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, राहूबेट परिसरात रेशनिंगच्या मालाचा काळाबाजार होत नसल्याचे निर्देशनास आले.

राज्यातील सीमालगत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याबाबत

(५) * २६२८९ श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक १९०४६ ला दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सीमालगत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मराठी भाषिक विद्यार्थी संख्येच्या मानाने मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने या भागात अस्तित्वात असलेल्या इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आलेले आहे, तदनुसार राज्यातील सीमालगत जिल्ह्यातील गावांमधील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची मराठी माध्यमातील शिक्षणाची गैरसोय होऊ नये, यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ नुसार नवीन शाळांना परवानगी देण्यात येत असल्याने सीमेलगत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झालेली आहे. तसेच सन २०१५-१६ पासून "सरल" प्रणाली नव्याने सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये चाईल्ड ट्रकिंगची व्यवस्था आहे. त्यानुसार, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर शासनाचे लक्ष राहणार आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये दुषित पाण्यामुळे
 नागरिकांना विविध आजारांची झालेली बाधा**

(६) * २४.०६.१९ श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.रामराव वडकुते, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ११७५३ ला दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये माहे जुलै, २०१६ व ऑगस्ट, २०१६ मध्ये घेतलेल्या १३४९ पाणी नमुन्यांमध्ये १४४ पाणी नमुने दुषित आढळले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या दुषित पाण्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५९० नागरिकांना कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, जुलाब या आजारांची बाधा झाली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर भागातील जनतेला शुध्द पाणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

ठाणे जिल्ह्यात माहे जानेवारी ते ऑगस्ट, २०१६ या कालावधीत कावीळ, गॅस्ट्रो, जुलाब या आजारांची एकूण ५८० व्यक्तींना लागण झाली होती. तथापि, मृत्यू झालेला नाही.

(३) विभागामार्फत संबंधित ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी साठ्याचे तात्काळ शुध्दीकरण करून घेणे, ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दवंडी देणे, पाणी उकळून व गाळून घेणे, वाटप करण्यात आलेल्या मेडिकलोरचा वापर करणे इत्यादी सूचना देण्यात आल्या. संपूर्ण जलवाहीन्या स्वच्छ करून पाणी गळती बंद केली व ब्लिचींग पावडरचा वापर करणेबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात आली. सद्यस्थितीत शुध्द पाणीपुरवठा सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर येथील एव्हॉन कंपनीतील इफेड्रीन या अंमलीपदार्थाच्या साठ्याबाबत

(७) * २३७०९ श्री.नारायण राणे, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक २००१४ ला दिनांक २० जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर येथील एव्हॉन कंपनीत कोट्यवधी किंमतीचा इफेड्रीन या अंमली पदार्थाचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केल्यानंतर या प्रकरणाचा तपास दक्षता पथकाने केला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणात राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील सात अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अंमलीपदार्थ प्रतिबंधक कादयान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाने दिनांक १९ एप्रिल, २०१६ ते २९ एप्रिल, २०१६ या कालावधीत संस्थेची तपासणी केली आहे.

(२) नाही.

- (३) सह आयुक्त (दक्षता) यांचा तपासणी अहवालाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट १९८५ खालील तरतुदीनुसार कारवाईच्या वैधतेबाबतचा प्रस्ताव अभिप्रायासाठी विधी व न्याय विभागामार्फत मा.महाअभियोक्ता यांना सादर करण्यास आला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड जिल्हा परिषद शाळांसह विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना
निर्धारित वेळेत पुस्तके वितरीत करण्याबाबत**

- (८) * २५८५२ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नांदेड जिल्हापरिषदेंतर्गत पहीली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिनांक १० जून, २०१६ पूर्वी क्रमिक पुस्तके देण्याचे आदेश असतानाही शिक्षण विभागातील पाठ्यपुस्तक वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यास विलंब झाला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या पुस्तक वितरणातून खाजगी विनाअनुदानित शाळा वगळल्याने पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने जिल्हा परिषद शाळांसह विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत पुस्तके वितरीत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

- (२) व (३) सर्व शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाच्या निकषानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता १ ते ८ वी च्या वर्गात शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथील जलस्वराज्य तर्फे पांगरी

कुठे गावाजवळ उभारलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाबाबत

(९) * २६४५० श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये जलस्वराज्य तर्फे चांडस व अधिक पाच गावे ही मोठी पाणीपुरवठा योजना सुरु केली असून पांगरी कुठे गावाजवळ उभारलेला जलशुध्दीकरण प्रकल्प सुरु झाला नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून सदर प्रकल्प कार्यान्वित करून या योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) नाही, हे खरे नाही.

वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये चांडस व अधिक पाच गावे ही पाणीपुरवठा योजना जलस्वराज्य तर्फे राबविण्यात आलेली नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथील

शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याबाबत

(१०) * २५२०७ श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे :

सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे २५ मंजूर पदांपैकी फक्त २ शिक्षक कायमस्वरूपी असून २३ जागा रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर शिक्षक नेमले जात असून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होत नसल्याने विद्यार्थ्यांनी माहे ऑक्टोबर, २०११ च्या दुसऱ्या आठवड्यात आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

- (३) तसेच, विद्यार्थ्यांना सोई सुविधा देण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने ५० लक्ष रुपयांचा प्रस्ताव संचालकाकडे सादर केला असून त्यावर कार्यवाही झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शिक्षकांच्या जागा त्वरीत भरण्यासाठी व विद्यार्थ्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही. शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे प्राध्यापक २ पदे व अधिव्याख्याता, २३ पदे अशी एकूण २५ अध्यापकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ अधिव्याख्याता नियमित स्वरूपात, १ अधिव्याख्याता हंगामी स्वरूपात व १५ अधिव्याख्याता कंत्राटी हंगामी स्वरूपात अशी एकूण १८ पदे भरण्यात आली असून ७ जागा रिक्त आहेत.

(२) नाही.

(३) महाविद्यालयाने ५० लक्ष रुपयांचा प्रस्ताव सादर केला असून विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी आवश्यक असलेले अद्ययावत साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(४) नियमित स्वरूपात जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीरात प्रसिध्द करण्यात आली असून पदभरतीची कार्यवाही सुरु आहे. काही साहित्य आधीच उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये विषद्रव्यांचा समावेश असल्याबाबत

(११) * २३८४० श्री.संजय दत्त, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात वापरल्या जाणा-या पेप्सी, कोका कोला, माऊंटन ड्यू, स्प्रॉइट आणि सेवन अप या शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये विषद्रव्यांचा समावेश असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातून माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचा संपूर्ण तपशील काय आहे, त्यानुसार राज्यात या पेप्सी, कोका कोला, माऊंटन ड्यू, स्प्रॉइट आणि सेवन अप या शीतपेयांवर बंदी आणण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विधी महाविद्यालये मान्यतेच्या
अटी व शर्तीची पूर्तता करित नसल्याबाबत**

(१२) * २४८४० श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विधी महाविद्यालये मान्यतेच्या अटी व शर्तीची पूर्तता करित नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मान्यतेच्या अटी व शर्तीचे पूर्तता करित नसल्याबाबत २५ महाविद्यालयांवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने कठोर कारवाई करण्याचे शासनाला निर्देश दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) बार कौन्सिल ऑफ इंडियाने त्यांच्या Rules of Legal Education २००८ प्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत कळविले आहे.

(३) बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या Rules of Legal Education २००८ प्रमाणे ज्या महाविद्यालयाच्या त्रुटी निदर्शनास आल्या आहेत, त्या पुर्ण करण्याच्या सुचना संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नगांव (ता.जि.धुळे) येथील श्री.अण्णासाहेब द.वा.पाटील माध्यमिक विद्यालय
या शाळेतील शिक्षक यांच्या बेकायदेशीर निलंबनाबाबत**

(१३) * २६६१२ श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नगांव (ता.जि.धुळे) येथील श्री.अण्णासाहेब द.वा.पाटील माध्यमिक विद्यालय या शाळेतील एक शिक्षक श्री.मुकेश पवार यांनी त्यांचे बेकायदेशीर निलंबनासंदर्भात मा.मंत्री शालेय शिक्षण यांचेकडे माहे जुलै, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करून चौकशीअंती श्री.मुकेश पवार यांचे निलंबन रद्द करून त्यांना रुजू करून घेण्यासंदर्भात दिनांक ३ ऑगस्ट, २०१६ रोजी आदेश निर्गमित केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी संस्थेने अद्यापपर्यंत केलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, श्री.मुकेश पवार यांना तात्काळ रुजू करून घेण्याबाबत, तसेच आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थाचालकांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे

(३) हे खरे आहे.

(४) संबंधित संस्थाचालकाच्या निर्णयाविरुद्ध निलंबित मुख्याध्यापक यांनी मा. पिठासीन अधिकारी, शालेय न्यायाधिकरण, नाशिक यांचेकडे अपिल क्रमांक ११/२०१६ दाखल केले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

**गरुडा केमिकल्स (ता.खेड, जि.रत्नागिरी) या
कंपनीत झालेल्या वायू गळतीबाबत**

(१४) * २३८५६ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड (जि.रत्नागिरी) तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत प्रदूषण व कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरु असल्याचे माहे जुलै व ऑगस्ट २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, गरुडा केमिकल्स कंपनीत दिनांक ११ ऑगस्ट २०१६ रोजी वा त्यासुमारास वायू गळतीमुळे मुकेश सुभाष पवार याचा मृत्यू झाला असून अनिल गंगाराम हळदे हा कामगार अत्यवस्थ झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कारखान्यामधील वायू गळती व प्रदुषण रोखण्यासाठी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) व (२) हे खरे आहे.

(३) मे.गरुडा केमिकल्स, प्लॉट क्र.बी-४६, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, लोटे या उद्योगात मंडळाने दिनांक १८/०८/२०१६ रोजी पुढील आदेश मिळेपर्यंत उत्पादन पुन्हा चालू न करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सद्यस्थितीत कारखान्याचे उत्पादन बंद आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात इंग्रजी माध्यमांच्या खाजगी नर्सरी व शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारत असल्याबाबत

(१५) * २६३४५ श्री.गोपिकिशन बाजोरीया : तारांकित प्रश्न क्रमांक १६१७२ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात इंग्रजी माध्यमांच्या खाजगी नर्सरी व शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारणी करून पालकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शुल्कामध्ये दरवर्षी कमाल १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे अधिकार असतांनाही नियमांचे उल्लंघन करून शुल्क आकारणी केली जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार राज्यातील किती शाळांनी नियमांचे उल्लंघन करून शुल्क आकारणी केल्याचे आढळून आले आहे,
- (४) असल्यास, उक्त दोषी शाळांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अंशतः खरे आहे.

(३) व (४) राज्यात ३७ शाळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ अंतर्गत राज्यस्तरीय पुनरीक्षण समिती व विभागीय शुल्क समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सदर समित्यांमार्फत जादा शुल्क आकारणाऱ्या शाळांच्या तक्रारीबाबत कारवाई होणार आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉडेल शाळा सुरु करण्याबाबत

(१६) * २६१४१ श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या मॉडेल शाळा सुरु करण्याविषयी शिक्षण सचिवांकडून आढावा घेण्यात येऊनही मंत्रिमंडळाने निर्णय घेतला नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पहीली ते दहावीपर्यंत पाचशे पटसंख्या असलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉडेल शाळा विकसित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेतला जाणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिक्षण विभागाच्या सचिव पातळीवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांप्रमाणे ग्रामीण भागात मॉडेल शाळा सुरु करण्याबाबत प्रस्तावित असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा सुरु असून अशा प्रकारच्या मॉडेल शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदि सुविधेसह नवोदय व इतर केंद्रीय विद्यालयांच्या धर्तीवर शहरात/जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे, (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू निर्णय कधीपर्यंत घेण्यात येईल ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) होय.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विनाअनुदानित शाळांना विना अट अनुदानाच्या मागणीसंदर्भात
शिक्षकांच्या असलेल्या मागण्या तसेच मोर्चाबाबत**

(१७) * २५२८३ श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय शालेय

शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विनाअनुदानित शाळांना विना अट अनुदान द्या या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी औरंगाबाद येथे दिनांक ६ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास केलेल्या आंदोलनाला हिंसात्मक वळण लागल्याने पोलिसांनी स्त्री-पुरुष शिक्षकांवर लाठीचार्ज केल्याने अनेक शिक्षक गंभीर जखमी झाले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शिक्षकांच्या मागण्या काय आहेत, तसेच मोर्चाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना विना अट अनुदान देण्यासंदर्भात दिनांक ४ ऑक्टोबर, २०१६ रोजी औरंगाबाद येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनाला हिंसात्मक वळण लागल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला.

(२) राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयातील अटी रद्द करून शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदान देणे व उर्वरीत शाळांना अनुदानास पात्र घोषित करण्यासंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

(३) अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यास विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली आहे. सदर अटी जाचक नाहीत. शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त असलेली पदे भरण्याबाबत

(१८) * २५६८२ श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १९९९५ ला दिनांक २८ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संविधानिक तरतुदींच्या मा. उच्च न्यायालय आणि मा.सर्वोच्च न्यायालय यांनी यापूर्वी दिलेल्या निकालाची पायमल्ली करून शिक्षण विभागाने अल्पसंख्याक संस्थांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमधील पदांना मान्यता न दिल्याने मुंबई विभागातील १२०० पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी मा.मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर झालेल्या कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,
- (३) तसेच गेल्या साडेतीन वर्षात अशा रिक्त पदांवर संस्थांनी नियुक्त केलेल्या शिक्षकांना नियमित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

- (२) याबाबत कोणतेही आदेश मा.मुख्यमंत्री यांचेकडून प्राप्त झालेले नाही.
- (३) संविधानिक तरतुदींच्या अनुषंगाने अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती/मान्यता/समायोजन करण्याबाबत दिनांक १३/७/२०१६ च्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.

राज्यात अर्धवेळ शिक्षकांना सेवा संरक्षण मिळण्याबाबत

(१९) * २६०२७ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात आरटीई Act, २००९ नुसार माध्यमिक शाळांच्या सेवक संचात अर्धवेळ शिक्षक हे पद व्यपगत करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, व्यपगत करणा-या पदावर गेली २० ते २५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात सर्व प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांना
 विनाअट निवडश्रेणी लागू करण्याबाबत**

(२०) * २३७९६ डॉ.अपूर्व हीरे, श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सद्यस्थितीत विहीत अटींच्या आधारे निवडश्रेणी लागू करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, २४ वर्षे सेवा झालेल्या सर्वच शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी लागू करावी अशी सातत्याने व आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना, नाशिक व संबंधित शिक्षकांकडून करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एकाच श्रेणीतील २४ वर्षे सेवा झालेल्या पात्र शिक्षकांना सरसकट विनाअट निवडश्रेणी देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना सरसकट विनाअट निवडश्रेणी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन नाही.

मुंबईतील दूध भेसळ रोखण्याबाबत

(२१) * २६११२ श्री.सुजितसिंह ठाकूर : तारांकित प्रश्न क्रमांक १९७२३ ला दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना वर्षभरात संपूर्ण मुंबईतून, १३२ पैकी ५५ नमुन्यांच्या दुधात पाणी मिसळून दुध भेसळयुक्त असल्याचे दिनांक २० ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मुंबईतील जनतेच्या आरोग्याशी खेळणा-या दोषींविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) अन्न व औषध प्रशासनाद्वारे सन २०१५-१६ या कालावधीत १) झोपडपट्टी मोहीम, २) चेकनाका मोहीम, ३) नियमित तक्रारीच्या अनुषंगे एकूण १३२ दुध नमुने भेसळयुक्त/कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यांपैकी ७७ नमुने प्रमाणित, २१ नमुने कमी दर्जाचे व ३४ नमुने असुरक्षित आढळून आले.

(२) कमी दर्जाच्या २१ प्रकरणांत १३ प्रकरणे न्यायनिर्णयासाठी दाखल करण्यात आले आहेत, तर उर्वरित तडजोड प्रकरणी रुपये ७५,०००/- इतका दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायनिर्णयासाठी दाखल करण्यात आलेला १३ प्रकरणांपैकी ०७ प्रकरणांत न्यायालयाच्या निर्णयानुसार रुपये २,९३,०००/- इतक्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित ०६ प्रकरणे निकालासाठी प्रलंबित आहेत. ३४ असुरक्षित प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून सदर खटले सुनावणीसाठी प्रलंबित आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे आलोंडे (ता.विक्रमगड, जि.पालघर) येथील इस्टीम या केमिकल्स
बनविणाऱ्या कंपनीमधून निघणाऱ्या दूषित पाण्याबाबत**

(२२) * २५३३५ श्री.आनंद ठाकूर, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे आलोंडे (ता.विक्रमगड, जि.पालघर) येथील इस्टीम या केमिकल्स बनविणाऱ्या कंपनीमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून जवळील विहीरी व बोरवेलमध्ये दूषित पाण्याचा परिणाम होत असल्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत आलोंडे व तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रार माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण केल्याचा ठपका कंपनी बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वाडा यांनी दिल्यामुळे कंपनीतील ६७० कामगारांवर बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कंपनी मालकाविरुद्ध कारवाई करण्याबाबत तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

सदर विषयाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी, वाडा यांनी फौजदारी दंड संहिता कलम १३३ अन्वये दिनांक २२/०९/२०१६ रोजी कंपनी बंदचे आदेश दिले होते. उद्योगाने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजने नंतर उपविभागीय अधिकारी, वाडा यांनी दिनांक २०/१०/२०१६ रोजी कंपनी बंदचे आदेश मागे घेतले.

कामगार उपायुक्त, पालघर यांच्या मार्फत प्राप्त माहितीनुसार दिनांक २८/१०/२०१६ पासून सदर कंपनी सुस्थितीत चालू असून सर्व कामगार काम करीत आहेत. तसेच उद्योग बंदच्या कालावधीत कारखान्यातर्फे सर्व कामगारांचे वेतन अदा करण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे बसविण्यात आली नसल्याबाबत

(२३) * २४५३७ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक १६६३८ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शालेय शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असून नागपूर विभागातील अडीच हजारांवर शाळांमध्ये अद्याप अग्निशमन यंत्रे बसविण्यात आलेली नसून जवळपास तेवढ्याच शाळांना संरक्षण भिंती नाहीत, तसेच अशी स्थिती राज्याच्या इतर भागांमध्ये आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) ज्या शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे नाहीत अशा शाळांना अग्निशमन यंत्रे बसविण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, सर्व शिक्षा अभियानांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून संरक्षण भिंती बांधण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्याबाबत

(२४) * २६१७६ श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांची यादी सन २००९ मध्ये निवडश्रेणीसाठी प्रसिध्द करून सदर शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्यात आला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) वरिष्ठश्रेणी/निवडश्रेणी प्राप्त होण्यासाठी दिनांक २/९/१९८९ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आलेल्या आहेत. ८१% पात्र शिक्षकांना लाभ देण्यात आला असून उर्वरित पात्र शिक्षकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**साकीनाका (मुंबई) येथे बनावट साबणांचे उत्पादन
करणाऱ्या कारखान्यांवर टाकलेली धाड**

(२५) * २५९११ श्री.रविंद्र फाटक : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील घाटकोपर व साकीनाका येथे बनावट साबणांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक ७ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास धाडी टाकल्या, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) दिनांक ०३/०८/२०१६ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलीसांसमवेत ४६, दिलीपकुंज, जिवदया लेन, आर बी कदम मार्ग, घाटकोपर, मुंबई-८६ या ठिकाणी धाड टाकली. या धाडीच्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी साकीनाका येथील मे.फलाह इंडस्ट्रीज, एफ-३१/३२, शदाब कंपाऊंड, श्रीनगर, साकीनाका, मुंबई-०७२ या ठिकाणीही छापा टाकला.

(२) घाटकोपर येथील छाप्पाच्या वेळी तेथे एक इसम डेटॉल या साबणाचे बनावट पॅकींग करीत असल्याचे निदर्शनास आले. तेथे असलेल्या बनावट साबणाच्या साठ्यामधून एक नमुना विश्लेषणासाठी घेण्यात येऊन उर्वरित रुपये ७२,०००/- किंमतीचा साठा व इतर वस्तू जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल क्र. ३६२/२०१६, दिनांक ०३/०८/२०१६ नोंदविण्यात आला आहे. पोलीसांनी संबंधितांस अटक केली असून पोलीसांकडून याप्रकरणीचा पुढील तपास सुरू आहे. तपास पूर्ण होताच संबंधितांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

साकीनाका येथील छाप्पाच्या वेळी तेथे USWA व Cnha या साबणाचे विनापरवाना उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथे विनापरवाना उत्पादन करण्यात आलेला रुपये २ लाख किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी पुढील तपास व चौकशी सुरू असून तो पूर्ण होताच संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य हवामान बदल कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत

(२६) * २५७२५ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले : तारांकित प्रश्न क्रमांक २१९६० ला दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या राज्य हवामान बदल कृती आराखड्याला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात हवामान बदल कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संमत झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी अंमलबजावणी करण्यासाठीच्या प्रस्तावाबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) राज्याच्या वातावरणातील बदल कृती आराखड्याच्या आधारे मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुटीबोरी (जि.नागपूर) येथील इंडोराम कंपनी रसायनयुक्त पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडत असल्याबाबत

(२७) * २५२६१ प्रा.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुटीबोरी (जि.नागपूर) येथील इंडोराम कंपनी रसायनयुक्त पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडत असल्यामुळे नदीतील पाणी प्रदुषित होत असल्याचे दिनांक २७ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कंपनीवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) सदर प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सदर कंपनीस दिनांक ०१/०८/२०१६ व दिनांक १७/११/२०१६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दिनांक २९/११/२०१६ रोजी सदर कंपनीस संमतीपत्रातील नमूद अटीचे उल्लंघन केल्यामुळे उत्पादन बंद का करण्यात येऊ नये? अशा आशयाचे प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण मिळण्यासाठी
 क्रीडा संचालनालयाने विभागीय स्पर्धा घेणे बंधनकारक केल्याबाबत**

(२८) * २४४५२ श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक २२१६२ ला दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण मिळण्यासाठी क्रीडा संचालनालयाने विभागीय स्पर्धा घेणे बंधनकारक केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू विभागीय स्पर्धा घेण्याची अट रद्द करावी अशी मागणी विविध संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गेली ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी विविध क्रीडा संघटना क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असून आपल्या या क्रीडा क्षेत्रातील अनुभव विचारात घेता क्रीडा स्पर्धांचा आयोजनाचा खर्च, अपुऱ्या पायाभुत सुविधा इत्यादी अनेक कारणांमुळे विभागीय स्पर्धा घेणे शक्य नसल्याची बाब निदर्शनास क्रीडा संघटनांनी आणूनही क्रीडा खात्याकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विभागीय स्पर्धा घेण्याची अट रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची काय कारणे आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) सदर निर्णय शासनाने घेतलेला आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) हे खरे नाही. याबाबत प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनस्तरावर कार्यवाही प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने
नोंदणी शुल्क कमी करण्याबाबत**

(२९) * २५८३१ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने नोंदणी शुल्कात भरमसाट वाढ करून सर्व नोंदणी शुल्क एकाच वेळी भरण्याचा आदेश दिल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षण संस्थांचालकांना शिक्षण देणे अवघड झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी शुल्क हे २२ हजार असून या शुल्कासह ४० हजार रुपये भरण्याबाबत निर्णय घेतला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन नोंदणी शुल्क कमी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत हॉस्पिटॅलीटी स्टडीज हा शिक्षणक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी विद्यापीठ व अभ्यासक्रम शुल्क रुपये ४०,०००/- इतके आहे.

(३) व (४) विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीमध्ये सदरचे शुल्क सन २०१६-१७ मध्ये चार समान हप्त्यात स्वीकारण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच सदरील शुल्क कसे कमी करता येईल यादृष्टीने सदरचा विषय संबंधित अधिकार मंडळापुढे निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे.

**राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून
घेतल्या जाणाऱ्या मापात चोरी होत असल्याबाबत**

(३०) * २५७९४ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.सुजितसिंह ठाकूर : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील १७७ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वैध मापन नियंत्रण विभागाने तपासणी केली असता शेतकऱ्यांकडून कमी दरात घेतल्या जाणाऱ्या मालाच्या मापातही चोरी होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वजने-मापांचे मुद्रांकन न केल्याबाबत २४१ प्रकरणे तर अप्रमाणित वजने वापरल्याप्रकरणी ४३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या संबंधितावर कारवाई तसेच असे प्रकार पुनःच घडू नयेत याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१), (२), (३) व (४) राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतीमाल खरेदी विक्रीमध्ये वजन, मापे आणि तोलन उपकरणांचे वापरामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडील वजने व तोलन उपकरणांची तपासणी केली असता शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या मालाच्या मापात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. तथापि १७७ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी आस्थापनाची तपासणी केली असता वजने, मापे व तोलन उपकरणांचे पडताळणी व मुद्रांकन करून न घेणे, तोलन उपकरणांच्या क्षमतेच्या १०% वैध वजने न ठेवणे, वजन मापाचे पडताळणी प्रमाणपत्र प्रदर्शित न करणे, विक्रीसाठी ठेवलेल्या आवेष्टित वस्तू नियमातील तरतुदीनुसार नसणे इत्यादीच्या अनुषंगाने २८४ खटले दाखल केले आहेत. वरील सर्व आस्थापनांविरुद्ध वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

**इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, जळगांव येथील अध्यक्षांकडून
कर्मचारी यांचा मानसिक छळ होत असल्याबाबत**

(३१) * २६३१७ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव जिल्ह्यातील इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या अध्यक्षांकडून तेथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मानसिक छळ होत असल्याने शिक्षक रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबतीत सदर शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक / शिक्षकेतर अशा एकूण ६८ कर्मचाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री, मा. शालेय शिक्षण मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींना लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, जळगांव संचलित आर. आर. माध्यमिक विद्यालय, जळगाव या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अहवालाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य खोटी प्रतिक्षापत्रे सादर
करून महाविद्यालयांना मान्यता घेत असल्याबाबत**

(३२) * २४४३२ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर :

तारांकित प्रश्न क्रमांक १७०२१ ला दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य गेली अनेक वर्षे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून महाविद्यालयांना मान्यता घेत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा प्राचार्यांना विद्यापीठांच्या कोणत्याही शैक्षणिक समित्यांवर घेऊ नये व त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असे आदेश मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी देऊनही मुंबई विद्यापीठासह बहुतेक विद्यापीठांनी सदर आदेशांचे पालन माहे ऑक्टोबर, २०१६ च्या पहील्या आठवड्यांपर्यंत केलेले नाही व दोषींना त्यामुळे संरक्षण मिळत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गेले अनेक वर्षे आपल्या महाविद्यालयात सर्व पायाभूत सुविधा असल्याची खोटी प्रमाणपत्रे दिलेली असून विद्यार्थी, एआयसीटीई तसेच शासनाची फसवणूक करून या खोट्या प्रतिज्ञा पत्राच्या आधारे शिक्षण शुल्क समितीकडूनही जास्तीचे शुल्क वाढवून घेण्याचे उद्योग संबंधित महाविद्यालयांनी केल्यामुळे मागासवर्गीयांच्या शुल्क प्रतिपूर्तीपोटी शासनाची काही हजार कोटी रुपयांची आजपर्यंत फसवणूक झाली असून या प्राचार्यांची चौकशी करण्याची मागणी सीटीजन फोरमच्या प्रमुखानी मागील २ वर्षात सातत्याने मा.मुख्यमंत्री, मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदीकडे सातत्याने केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, तदनुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) या संदर्भात शासनास निवेदन प्राप्त झाले आहे.

(३) सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय यांना तपासणी करून या संस्थांनी खोटी माहिती दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश संचालक, तंत्र शिक्षण यांनी दिले आहेत.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने संस्थांची सुनावणी घेऊन संस्थांवर कारवाई केली आहे. त्यानुसार १२ संस्थांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये मुदतवाढ देण्यात आलेली नाही. काही संस्थांची प्रवेशक्षमता १० टक्के ते ५० टक्क्यांनी कमी केली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अंबरनाथ व डोंबिवली (जि.ठाणे) येथील कंपन्यांनी उत्पादने बंद केल्याबाबत

(३३) * २५३७५ अॅड.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ व डोंबिवली (जि.ठाणे) येथील १८६ कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवून उत्पादने बंद केली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडून कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे २० हजार कामगार बेकार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कामगारांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ब्राझीलमधील रिओ डी जनेरिओ येथे झालेल्या पॅरालॉम्पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या क्रीडापटूंना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्याबाबत

(३४) * २४००५ अँड.निरंजन डावखरे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ब्राझीलमधील रिओ डी जनेरिओ येथे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये झालेल्या पॅरालॉम्पिक स्पर्धेत भारताला पदके मिळवून देणाऱ्या ४ खेळाडूंना, दिव्यांग खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात येवून प्रत्येकी ५ लाख रुपयांची रोख रक्कम देण्याची घोषणा मा.सामाजिक न्याय मंत्री यांनी दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास केली असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने घोषणा करून २ महीन्याचा कालावधी होवूनही या पुरस्काराचा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू पुरस्कार वितरण समारंभ आयोजित न करण्याची कारणे काय आहेत व त्याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) ब्राझीलमधील रिओ डी जनेरिओ येथे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये झालेल्या पॅरालॉम्पिक स्पर्धेत भारताला पदके मिळवून देणाऱ्या ४ खेळाडूंना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातर्फे रोख पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. सदरचे पुरस्कार वितरीत करण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही असंख्य उमदेवार बेरोजगार असल्याबाबत

(३५) * २३५९१ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील असंख्य तरुण एम.ए. इंग्रजी पदवी उत्तीर्ण झाले असून लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही गेली दोन वर्षे शासनाच्या नोकरीपासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.सर्वोच्च न्यायालयाने तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कंत्राटी अभिव्याख्यात्यांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिल्यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, हे आदेश देताना मा.सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांना सेवेत घेऊ नये असे कुठेही म्हटलेले नसताना शासनाने जागा नसल्याचे कारण देत या उमेदवारांना घेण्यास नकार दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुषंगाने वर्षभर मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असंख्य उमेदवारांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२), (३), (४) व (५) मा.सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व औरंगाबाद यांनी विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये शासकीय तंत्रनिकेतनात कंत्राटी तत्वावर दिनांक १५/१०/२०१३ रोजी सेवेत असणाऱ्या व या दिनांकास ज्यांची सलग ३ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे अशा आणि अन्यविहीत अटीची पूर्तता करणाऱ्या अध्यापकांच्या सेवानियामित करण्याबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुषंगाने इंग्रजी विद्याशाखेतील ६६ कंत्राटी अध्यापकांना त्यांच्या प्रवर्गानुसार सामावून घेतल्यानंतर उर्वरित रिक्त असलेल्या पदांपैकी २२ उमेदवारांना प्रवर्गनिहाय गुणवत्ता क्रमानुसार सदरच्या पदांवर शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

**राज्यात शासनाने जाहीर केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी
कमी विद्यार्थी शाळेत जात नसल्याबाबत**

(३६) * २५७८६ अँड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शासनाने जाहीर केलेल्या शाळाबाह्य ७४ हजार विद्यार्थ्यांपैकी मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत जात नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शाळाबाह्य विद्यार्थी पूर्ण क्षमतेने शाळेत जावेत म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) वेळोवेळी केलेल्या शाळाबाह्य सर्वेक्षणात राज्यात एकूण ७४,९७१ मुले आढळून आली. त्यापैकी ५०,६८२ मुलांना नजीकच्या शाळेत प्रवेशित करण्यात आले आहे.

(२) शाळाबाह्य मुलांना नियमित शाळेत दाखल करण्यात येऊन त्यांचे आधार कार्ड काढण्यात येत आहे. स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येत आहे. या मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी अन्य मुलांप्रमाणे पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच माध्यान्ह भोजन देण्यात येत आहेत. उपस्थिती भत्ता योजनेतर्गत मुलींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो.

दिनांक ०३ नोव्हेंबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्थलांतरीत होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांसाठी जानेवारी, २०१७ पासून दर सोमवारी शाळेच्या पटावर असणाऱ्या सर्व मुलांचे दहाच्या गटात वर्ग शिक्षकासोबत सेल्फी घेण्यात येणार असून त्यानुसार सदर मुलांची नावे आधार क्रमांकासह सरल या प्रणालीमध्ये अपलोड होणार आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात ११ वी ऑनलाईन प्रवेश पद्धती बंद करण्याबाबत

(३७) * २६०४७ श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.दत्तात्रय सावंत : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दिनांक १० जून, २०१६ रोजी झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालापासून सुरु झालेली ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक २१ ऑक्टोबर, २०१६ पर्यंत सुरु होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रत्येक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात अथवा पालकांच्या घरी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सायबर कॅफेत पैसे भरून रांगा लावणे, ३५ कनिष्ठ महाविद्यालयांच्या विकल्प देताना गोंधळ उडणे, वेटरमेंटच्या प्रत्येक संधीचे वेळी रुपये १५० चा भुर्दंड सोसणे आदी त्रासातून विद्यार्थ्यांना जावे लागले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, ऑनलाईन प्रवेशाची अंतिम यादी दिनांक २१ ऑक्टोबर, २०१६ रोजी दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे शैक्षणिक नुकसान झाले असल्यामुळे ११ वी ऑनलाईन पद्धती बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्यामुळे ती बंद करण्याचा प्रश्न येत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चिंचोली (जि.सोलापूर) मधील एव्हॉन लाईफ
सायन्सेस कंपनीमधून एफेड्रीन पकडल्याबाबत**

(३८) * २४.०८.० श्री.नारायण राणे, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय अन्न

आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिंचोली (जि.सोलापूर) महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीमधून ठाणे पोलिसांनी दिनांक १७ एप्रिल, २०१६ रोजी २ हजार कोटीचे एफेड्रीन पकडल्यानंतर कंपनीतील व अन्य व्यक्तींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दक्षता पथकाने दोषी अधिकाऱ्यांसंदर्भातील सविस्तर अहवाल अन्न व औषध आयुक्तालय, मुंबई येथे सादर केला असतानाही सदरहू अहवालाच्या अनुषंगाने दोषी अधिकाऱ्यांविरुद्धात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून यातील दोषी अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठीच हा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई येथील दक्षता विभागाकडून नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबटेन्सेस अँक्ट १९८५ मधील तरतुदीनुसार मुंबई येथील कार्यालयातील दक्षता पथकाने प्रमुख सहआयुक्त हरिश बैजल यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने चौकशी करून सर्व कागदपत्रांची छाननी करून संबंधित गुन्हेगारांची नावे स्पष्ट करून त्यांच्यावर नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबटेन्सेस अँक्ट १९८५ मधील कलम ५९ अन्वये कारवाई करावी असा अहवाल अन्न व औषध विभागाचे आयुक्त यांच्याकडे माहे जून २०१६ मध्ये वा त्यादरम्यान सादर करून ४ महीन्यांहून अधिक कालावधी होऊनही संबंधित दोषीविरुद्धात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित दोषीविरुद्धात तसेच कारवाईस विलंब लावणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) नाही.

(२) व (३) दक्षता पथकाने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस अँक्ट १९८५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबतच्या वैधतेचा प्रस्ताव विधी व न्याय विभागामार्फत मा.महाअभियोक्ता यांना अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. याबाबतची कार्यवाही सुरु असल्याने विलंब झालेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उमरी (जि.नांदेड) तालुक्यातील ग्रामीण भागातील
नागरिकांना रॉकेल उपलब्ध करून देण्याबाबत**

(३९) * २५८५३ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय अन्न, नागरी

पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमरी (जि.नांदेड) तालुक्यातील ग्रामीण भागात रॉकेलचे नियतन सतत बदलत असल्याने भाड्याने चालविणारे काही परवानाधारक तहसिल कार्यालयासोबत संगनमत करून मोठीमोठी गावे जोडून घेत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना रॉकेल उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना रॉकेल उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील शिक्षकांना आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवल्याबाबत

(४०) * २६४५७ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त : सन्माननीय शालेय

शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते मात्र चंद्रपूर जिल्ह्याचा अपवाद वगळता विदर्भातील १० जिल्ह्यातील शिक्षकांना आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून विदर्भातील शिक्षक या पुरस्कारापासून वंचित राहणार नाहीत याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे, अंशतः खरे आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी एका शिक्षकाची राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केंद्रीय निवड समितीकडून १८ प्राथमिक, ८ माध्यमिक, अपंग शिक्षक/अपंग शाळेत शिकवणारे शिक्षक प्राथमिक २ व माध्यमिक १ अशा एकूण २९ शिक्षकांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येते. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकाची निवड होईलच असे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**सांस्कृतिक संचालनालयाकडे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कलाकार
ऑनलाईन मानधनापासून वंचित असल्याबाबत**

(४१) * २४२९५ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कलावंतांना ऑनलाईन मानधन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सांस्कृतिक संचालनालयाकडे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे २१,५२६ कलाकार ऑनलाईन मानधनापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कर्मचाऱ्यांची भरती करून मानधनापासून वंचित असलेल्या कलावंतांना मानधन देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन योजनेतर्गत राज्यात एकूण २७,१५० लाभार्थी असून १७,३६८ इतक्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर मानधनाची रक्कम ऑनलाईनद्वारे जमा करण्याची प्रक्रिया सप्टेंबर, २०१६ पासून सुरु करण्यात आली आहे.

उर्वरित ९,७८२ लाभार्थ्यांचे बँक खाते व आयएफएससी कोड उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरु असून सदर माहिती प्राप्त होताच त्यांच्या बँक खात्यावर मानधनाची रक्कम ऑनलाईनद्वारे जमा करण्यात येईल.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय अभियांत्रिकी शिक्षणाच्या निधीमध्ये कपात केल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाची कामे करणे अशक्य झाल्याबाबत

(४२) * २६४४५ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त :

सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शासकीय अभियांत्रिकी शिक्षणाच्या अर्थसंकल्पात तब्बल १२५ कोटी रुपयांची कपात करण्यात आलेली असल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृह व इतर कामे करणे शक्य होणार नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याचा परिणाम अभियांत्रिकी शिक्षणावर होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अभियांत्रिकी शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) वार्षिक योजना २०१६-१७ मध्ये तंत्रशिक्षण उप विभागासाठी विविध बांधकामांकरिता मागणी करण्यात आलेल्या रुपये ११३.६० कोटी नियतव्ययापैकी रुपये ३५.१९ कोटी इतका नियतव्यय मंजूर झालेला आहे हे खरे आहे. तथापि, त्याचा मुलींच्या वसतिगृहाच्या कामावर परिणाम झालेला नाही.

(२) नाही.

(३) वार्षिक योजना २०१७-१८ मध्ये बांधकामासाठी पुरेसा नियतव्यय उपलब्ध करून देण्याची मागणी नियोजन विभागाकडे करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी शहरातील तुराबुल हक परिसरातील
विकासाची कामे प्रलंबित असल्याबाबत**

(४३) * २४४९८ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी शहरातील तुराबुल हक दर्गा परिसरातील विकास कामात अडथळा आणल्याने सदरील विकास कामे प्रलंबित असल्याने जिल्हाधिकारी, परभणी यांना पोलीस संरक्षण देऊन सदरील धार्मिक विकास कार्यक्रम पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील धार्मिक विकास कामास पोलीस संरक्षण देऊन विकास काम सुरु करण्यात आले आहे काय, तसेच सर्व्हे नं. ५९३, ५९४ या वक्फ मालमत्तेवर बेकायदेशीररित्या नोंदविण्यात आलेल्या ७/१२ वरील नावे हटविण्याबाबत महसूल व वन विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २००४ च्या शासन आदेशाप्रमाणे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) होय. जिल्हाधिकारी, परभणी यांच्या अहवालानुसार सध्या सदरची कामे प्रगतीपथावर आहेत. परभणी शहरातील स. नं. ५९४ मधील ७/१२ वर बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या नावे महसूल व वन विभागाच्या दिनांक १३/४/२०१६ च्या शासन निर्णयानुसार हटविण्यात आली असून मूळ देवस्थान, ईनाम दर्गाची नोंद घेण्यात आली आहे. तथापि, सर्व्हे नं. ५९३ संदर्भात दिवाणी न्यायालयात दि.दा.क्र.१२४/२०१४ दाखल असून सद्यःस्थितीत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**खेड (जि.रत्नागिरी) तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील
रासायनिक कारखान्यांमधील दुषित सांडपाण्याबाबत**

(४४) * २३८५७ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खेड (जि.रत्नागिरी) तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक रासायनिक कारखान्यांमधील रसायनमिश्रित सांडपाणी उघड्यावर किंवा नाल्यात सोडण्याच्या घटना वारंवार घडत असतात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रासायनिक कारखान्यातून नाल्यात सोडलेल्या रासायनिक पाण्यात बसलेल्या दुभत्या म्हशींची त्वचा भाजून निघाल्याचे तसेच रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे नदी व नाल्याचे जलप्रदूषण होऊन पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यामुळे या परिसरातील शेती पूर्णपणे धोक्यात आली असून दाभोळ खाडीत जलप्रदूषण होऊन मासेमारीचा व्यवसाय संपुष्टात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित कारखान्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) लोटे औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांमधील सांडपाणी नाल्यात जात असल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

(२) हे अंशतः खरे आहे,

माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये म्हशींची त्वचा भाजून निघाल्याची घटना घडल्याबाबतची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झाली आहे.

(३) हे खरे नाही.

(४) या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधित उद्योगांची पाहणी करण्यात आली व दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे तसेच प्रस्तावित व अंतिम आदेश बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे.

**रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन
महाविद्यालये बंद करण्याचा घेतलेला निर्णय**

(४५) * २६१४२ श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासह ६ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करून अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, रत्नागिरी जिल्ह्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाला दरवर्षी २५० जागांसाठी सुमारे १००० विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज नियमितपणे येत असताना आणि चांगला प्रतिसाद दरवर्षी असल्यामुळे हे महाविद्यालय बंद करण्यात येऊ नये यासाठी शहरातील आजी-माजी विद्यार्थी मिळून 'सेव्ह जीपीआर' चळवळ राबवित आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, रत्नागिरीतील सदर तंत्रनिकेतनचा प्रतिसाद विचारात घेऊन पदवी महाविद्यालय सुरू ठेवण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय,

शासन निर्णय क्र. मान्यता-२०१५ / (१४३/२०१५) / तांशि-५, दिनांक १३ ऑक्टोबर, २०१६ अन्वये राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी या कॉलेजसह एकूण ६ शासकीय तंत्रनिकेतनांमधील पदविका अभ्यासक्रमांचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन करून नविन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करणेबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(२) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या असलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून सदर ६ शासकीय तंत्रनिकेतनातील पदविका अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत.

(३) याबाबतचे निवेदन तंत्रशिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झालेले आहे.

(४) व (५) सदर जिल्ह्यात पुरेशा जागासह तंत्रनिकेतने अस्तित्वात असून या तंत्रनिकेतनांमध्ये विशेषतः सुधारीत राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेतर्गत विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प शुल्कात शिक्षण घेणे शक्य आहे. तसेच तंत्रनिकेतनातील बहुतेक सर्व पदविकाधारक विद्यार्थी हे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्याचे निदर्शनास आल्याने या भागात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अस्तित्वात आल्यास ७०% स्थानिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

**नव्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील अतिरिक्त कपातीमुळे
शिक्षक-शिक्षकेतरांवर आर्थिक ताण पडल्याबाबत**

(४६) * २५६८७ श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नव्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील अतिरिक्त कपातीमुळे शिक्षक-शिक्षकेतरांवर आर्थिक ताण पडत असल्याची तक्रारी शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री.अशोक बेलसरे यांनी शिक्षण आयुक्तांच्या दिनांक १६ ऑक्टोबर, २०१६ रोजी झालेल्या बैठकीत ठेवल्या होत्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास या पेन्शन योजनेत हप्ते भरण्यासाठी शासन शिक्षक-शिक्षकेतरांना सवलत देणार आहे काय व त्याचा तपशिल काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) शिक्षक भारतीचे अध्यक्ष यांनी सदर विषयाचे निवेदन शिक्षण आयुक्त यांना सादर केले आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**आडगांव (जि.नाशिक) येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या संपादित जागेवरील बांधकामाबाबत**

(४७) * २३८०९ डॉ.अपूर्व हीरे : तारांकित प्रश्न क्रमांक १९८६९ ला दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आडगांव (जि.नाशिक) येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या संपादित जागेवरील प्रस्तावित इमारत बांधकामासाठी नियुक्त वास्तुविषारद यांना कार्यादेश पत्र देणे तसेच या कामासाठीचा करारनामा करण्यासंबंधीची कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,
- (२) असल्यास, प्रस्तुत इमारतीचे प्रदिर्घ काळापासून प्रस्तावित बांधकाम सुरु झाले आहे काय,
- (३) नसल्यास, उक्त कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) प्रस्तावित बांधकामाबाबतची तांत्रिक कार्यवाही व निविदा कार्यवाही प्रस्तावित आहे.

राजे शिवाजी विद्यालय दादर, मुंबई या शाळेवर कारवाई करण्याबाबत

(४८) * २६११५ श्री.सुजितसिंह ठाकूर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील दादर पूर्व, हिंदू कॉलनी येथील, राजे शिवाजी विद्यालयाच्या, इंडियन एज्युकेशन सोसायटी ट्रस्टच्या अध्यक्षांनी, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दुप्पट शुल्क वाढ करून, या विद्यार्थ्यांवर मनमानीपणे अन्याय केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निवेदनातील मुद्द्यानुसार शासनाने उच्चस्तरावरून चौकशी केली आहे काय, त्यानुसार दोषींविरुद्ध कारवाई करून मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) प्रस्तुत प्रकरणी चौकशी करून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांना दिनांक १ डिसेंबर, २०१६ रोजी देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील प्राचीन स्थळे व वास्तूंचे जतन करण्याबाबत

(४९) * २५९४५ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील जात व अजात इतिहासाची साक्ष जपणारे गड कोट किल्ले, समाधीस्थळे, लेण्या मंदिरे, प्राचीन स्थळे आदी प्राचीन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याची पहाणी वा चौकशी केली आहे काय, त्या अनुषंगाने प्राचीन स्थळे व प्राचीन वास्तूंची योग्य प्रकारे जतन करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

पालघर जिल्ह्यातील प्राचीन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत व्यक्त करणारे इतिहास अभ्यासकांचे कोणतेही पत्र अथवा निवेदन प्राप्त झालेले नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील सागरी किनाऱ्यांवर होत असलेले प्रदूषण

(५०) * २४५३८ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईच्या व जवळपासच्या सागरी किनाऱ्यांवर फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून या प्रदूषणामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आलेले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) मुंबईच्या सागरी किनाऱ्यांवर प्रदूषण होत आहे, हे खरे आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात बाटलीबंद पाणी विकणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून
ग्राहकांची फसवणूक होत असल्याबाबत**

(५१) * २५९०० श्री.रविंद्र फाटक : तारांकित प्रश्न क्रमांक १७८६९ ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात बाटलीबंद पाणी विकणाऱ्या हिंदुस्थान कोकाकोला, पेप्सिको इंडिया, होल्डींग, रेडबुल इंडिया आणि युरेका फोर्ब्स या नामांकित कंपन्यांनी एकसमान आकाराच्या बाटल्या वेगवेगळ्या किंमतीने विक्री केल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये व त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय.
- (२) असल्यास, एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किंमती छापून मुंबईत व राज्यात विविध नामांकित कंपन्यांनी ग्राहकांची फसवणूक केल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय.
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कंपन्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) बाटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी दोन वेगवेगळ्या किंमती छापल्या संदर्भात २४ खटले नोंदविण्यात आले आहेत. त्याचेंविरुद्ध वैधमापन शास्त्र अधिनियम, २००९ व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमानुसार कार्यवाही सुरु आहे.

**बालेवाडी (पुणे) येथील क्रीडा संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी
निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(५२) * २४०३० श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बालेवाडी (पुणे) येथील क्रीडा संकुल हे राज्यातील राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असणारे एकमेव क्रीडा संकुल असून देखील केवळ देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा निधी नसल्याने पायाभूत सुविधांचा दर्जा राखण्यात अडचणी येत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या क्रीडा संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी रुपये १२ कोटी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अध्यक्ष महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्यावतीने शासनास वेळोवेळी करण्यात आलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी करिता दुरुस्ती व देखभालकरिता निधी उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्राच्या निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त हागणदारीमुक्त नसलेल्या
ग्रामपंचायतीचे पुरस्कार परत घेण्यात आल्याबाबत**

(५३) * २५८३८ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील :
सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दिनांक २२ ऑगस्ट, २०१६ ते २ ऑक्टोबर, २०१६ या कालावधीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले असून या अभियानास किती प्रतिसाद मिळाला आहे व सदरील अभियानांतर्गत किती जिल्हे हागणदारी मुक्त करण्यात आले आहेत,
- (२) तसेच १०० टक्के हागणदारीमुक्त नसलेल्या केंद्राच्या निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे किती पुरस्कार परत घेण्यात आले आहेत,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) राज्यात २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर, २०१६ या कालावधीत कुटूंबस्तर संवाद अभियान राबविण्यात आले. या कालावधीत राज्यात ४,२३,६८० वैयक्तिक शौचालये पूर्ण झाली आहेत.

राज्यात सिंधुदुर्ग व कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त म्हणून जिल्हा स्तरावरून घोषित करण्यात आले आहेत. मात्र सदर जिल्हे वरील कालावधीत वगळता अन्य कालावधीमध्ये हागणदारीमुक्त झाले आहेत.

- (२) हागणदारीमुक्त नसलेल्या निर्मल ग्रामपंचायतीचे पुरस्कार परत घेण्यात आलेले नाहीत.
- (३) याबाबतचे धोरण ठरविण्यात आले नाही.

राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त असल्याबाबत

(५४) * २४२३३ प्रा.जोगेन्द्र कवाडे : तारांकित प्रश्न क्रमांक १९५६३ ला दिनांक २८ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अभियांत्रिकीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी एकूण १ लाख ४३ हजार ६०१ प्रवेश क्षमता असून त्यापैकी ५० हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्याचे बाब माहे ऑक्टोबर, २०१६ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, ग्रामीण भागातील महाविद्यालयांचा समावेश असून तेथील महाविद्यालयांच्या सुमारे ६० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अभियांत्रिकी महाविद्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने महाविद्यालयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहू नये म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागा ह्या प्रवेशोच्छुक उमेदवारांपेक्षा जास्त आहेत. तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या संधी उपलब्ध असल्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत.

रिक्त राहणाऱ्या जागा विचारात घेऊन संस्थांनी प्रवेश क्षमतेत सुधारणा करणे आवश्यक असून त्याअनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहे.

(४) बृहत आरखड्यानुसार नविन संस्थांना मान्यता देणे/मुदतवाढ न देणे/व्दितीय पाळीस मंजूरी न देणे/प्रवेशक्षमता वाढ न देणे/प्रत्येक संस्थेत प्रवेशाची कमाल मर्यादा निश्चित करणे/रिक्त असलेल्या जागांचा आढावा घेऊन संबंधित संस्थेची प्रवेशक्षमता कमी करणे/ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत अशा महाविद्यालयांना मुदतवाढ देऊ नये असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला कळविण्यात आले आहे.

तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्यासाठी संस्थांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून संस्थांमधील मानकानुसार आवश्यक सोयी-सुविधांसंदर्भात तपासणी करावी व त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

**घुग्गुस (ता.जि.चंद्रपूर) येथील लॉयडस मेटल कंपनीमुळे
नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याबाबत**

(५५) * २३५७० अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घुग्गुस (ता.जि.चंद्रपूर) येथे लॉयडस मेटल कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून कच्चे लोखंड तयार करून त्याचा व्यापार करण्याचा व्यवसाय करीत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कंपनीमार्फत ट्रक व अन्य वाहनातून मालाचे वितरण करताना ओव्हरलोड माल वाहून नेणे व त्या मालावर कोणतेही आवरण न घातल्याने त्यापासूनच्या धुळीकणाने चंद्रपूर शहर व त्यापरिसरातील वातावरण प्रदुषित होवून तेथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे तसेच त्या परिसरातील शेतजमिनी नापिक झाल्याच्या तक्रारी तेथील नागरिक व ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकारी, मा.पर्यावरण मंत्री, यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून ते आजतागायत करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिनांक १० मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार संबंधित लॉयडस मेटल कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या अहवालानुसार आजाराच्या प्रमाणात सन २०१४-१५ ते २०१५-१६ या वर्षीत वाढ झाल्याचे दिसून येते, परंतु सदरील आजार प्रदुषणामुळे झाल्याचे निश्चित सांगता येणार नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेस (मुंबई) अनुदान देण्याबाबत

(५६) * २३६६८ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये युजीसीने अनुदान रोखल्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क वाढीचा भार सोसावा लागत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एम.ए., एम.फिल आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधांसह प्रत्येकी वार्षिक रुपये ३० हजार आकारण्यात येत असलेल्या शुल्कात आता ६० हजार ३०० रुपयांपर्यंत वाढ केल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच या संस्थेचे संचालक यांची मुदत संपली असून नवीन संस्थाचालकांची नेमणूक करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार अनुदान पुन्हा सुरु करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याकरिता कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२), (३), (४) व (५) टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली या केंद्र शासनाच्या विभागांतर्गत येत असून या संस्थेस विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत अनुदान वितरीत करण्यात येते. त्यामुळे ही संस्था राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना काल्पनिक वेतन निश्चितीचा लाभ मिळणेबाबत

(५७) * २६०४९ श्री. श्रीकांत देशपांडे, श्री. दत्तात्रय सावंत : तारांकित प्रश्न क्रमांक १८९५७ ला दिनांक २९ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची ६ व्या वेतन आयोगांतर्गत वेतन निश्चिती करताना प्रथम ७५००-१२००० या काल्पनिक वेतन श्रेणीत निश्चिती करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर काल्पनिक वेतन निश्चितीचा लाभ कोणकोणत्या व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना देण्यात आला,
- (३) तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना काल्पनिक वेतन निश्चितीचा लाभ देण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना काल्पनिक वेतन निश्चितीचा लाभ देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, त्यास किती कालावधी लागणे अपेक्षित आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) व (४) दिनांक २६/२/२०१४ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत संचालक स्तरावरून संबंधितांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

उमरी (जि.नांदेड) तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत झालेला गैरव्यवहार

(५८) * २५८५५ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमरी (जि.नांदेड) तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील पुनर्वसित बळेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सन २०१४ मध्ये राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची कामे निकृष्ट दर्जाची व नियमबाह्य झाली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) व (२) हे खरे नाही.

मौजे बळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड येथील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारीस अनुसरून उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, उमरी यांनी केलेल्या स्थळ पाहणीत योजनेची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य झाली असून कामात कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच योजनेतून ऑक्टोबर, २०१५ पासून गावास सुरळीत पाणीपुरवठा सुरु आहे. उर्वरीत २ तक्रारीबाबत चौकशी सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कासापूरी (ता.पाथरी, जि.परभणी) येथील ग्रामस्थांना स्वस्त धान्य देण्याबाबत

(५९) * २४४८२ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कासापूरी (ता.पाथरी, जि.परभणी) येथील आदर्श ग्राम योजनेतील ग्रामस्थांना पुरेसे धान्य उपलब्ध होत नसून पूर्वीप्रमाणेच १८६ कि.व. अन्न धान्य नियतन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामस्थांना पुरेसे अन्न धान्य देण्याबाबत व स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेल्या गैरप्रकाराबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय. कासापूरी (ता.पाथरी, जि.परभणी) येथील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना नियतन उपलब्ध करून दिले जात असून मार्च, २०१६ व एप्रिल, २०१६ या महीन्यात चुकीने वाढीव धान्य दिले गेले होते. त्याबाबत संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

- (२) सदर गावामध्ये एपीएल (केशरी) मधील १३८ शेतकरी लाभार्थी पात्र असून त्यांना दरमहा नियमितपणे अन्न धान्याचा पुरवठा केला जात आहे. गावकऱ्यांनी केलेल्या दिनांक ६/५/२०१६ च्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रथमतः रास्तभाव दुकानाचा परवाना दिनांक २४/५/२०१६ च्या आदेशान्वये निलंबित करण्यात आला, परंतु तपासणीअंती दुकानदारास ताकीद देऊन रास्तभाव दुकानाची १००% अनामत रक्कम दिनांक १५/९/२०१६ च्या आदेशान्वये जप्त करण्यात आली.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यातील शिधावाटप शिधापत्रिकाधारकांना
वेळेवर व स्वस्त धान्य मिळण्याबाबत**

- (६०) * २३८५८ श्री.जयंत पाटील : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) रायगड जिल्ह्यात रास्त भाव धान्य दुकानात माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान तुरडाळ रुपये १०३ किलो असून तर तीच तुरडाळ खुल्या बाजारात रुपये ९० किलोने उपलब्ध होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रास्त भाव धान्य दुकानात मिळणारा रॉकेलचा कोटा कमी असल्याने ग्राहकांना रॉकेलसाठी वणवण करावी लागते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुषंगाने रास्त भाव धान्य दुकान शिधापत्रिकाधारकांना वेळेवर व स्वस्त धान्य मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

उच्च शिक्षणाच्या शुल्क माफीचा परतावा मिळण्याबाबत

- (६१) * २५६७८ श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक २००२३ ला दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी असलेल्या शुल्क माफीचा परतावा देण्याची योजना शासनाने बंद केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शुल्क माफीचा परतावा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही. शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक १८ जून, १९६८, दिनांक ३ फेब्रुवारी, १९९९ व दिनांक १९ ऑगस्ट, १९९५ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण योजना कार्यान्वित आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार फ्री सीट मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रमाणित दराने फी ची प्रतिपूर्ती देय आहे.

(२) सद्यस्थितीत शासकीय, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर बऱ्याच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया परीक्षा घेऊन, गुणवत्तेच्या आधारे केली जाते. त्यामुळे फ्री सीट मधील प्रवेश पध्दत बंद झाली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अनधिकृतित्या चालविणाऱ्या खाजगी

कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याबाबत

(६२) * २३८१० डॉ.अपूर्व हीरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४६०९ ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अनधिकृतित्या चालविण्यात येणाऱ्या खाजगी क्लासेसवर शालेय शिक्षण विभागाच्यावतीने नियंत्रण ठेवण्याबाबत विधी व न्याय विभागाने दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने नविन विधेयक तयार करण्याबाबतचा शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून कोणताही परवाना न घेता विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांचे शुल्क घेऊन अप्रशिक्षित शिक्षकांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत क्लासेसवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने नविन विधेयकाचे प्रारूप तयार करण्यासंबंधी कोणती कार्यवाही करण्यात आली,

(३) असल्यास, नवीन विधेयकाच्या प्रारूपात नियंत्रणासंबंधिच्या कोणकोणत्या बाबीचा अंतर्भाव करण्यात आला आहे, तसेच विधेयक प्रारूपाचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत व शिक्षणाची गुणवत्ता याबाबी विचारात घेता उक्त नियंत्रणाच्यादृष्टीने सदरील कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) असे विधेयक तयार करण्याची बाब अद्यापी शासनाच्या विचाराधीन आहे. विधी व न्याय विभागाने कोचिंग क्लासेस वरील निर्बंधाबाबतचे सन २००० मधील व्यपगत झालेल्या विधेयकातील तरतुदी व मा.उच्च न्यायालयाने नेमलेल्या श्री. अशोक प्रधान समितीच्या शिफारशी विचारात घेवून नवीन विधेयकाचे प्रारूप तयार करता येऊ शकेल असे अभिप्राय दिले आहेत. त्याअनुषंगाने अभ्यास समिती नेमण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विद्यापीठाच्या टिवायबीकॉमच्या पाचव्या सेमीस्टरच्या
विद्यार्थ्यांना चुकीचे ओळखपत्र देण्यात आल्याबाबत**

(६३) * २६१२१ श्री.सुजितसिंह ठाकूर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या टिवायबीकॉमच्या पाचव्या सेमीस्टरच्या सुमारे ५० हजाराहून जास्त विद्यार्थ्यांना चुकीचे ओळखपत्र देण्यासंदर्भात झालेल्या अनागोंदी कारभाराची दखल घेवून परिक्षा नियंत्रकांनी जबाबदार असलेल्या, 'एमकेसीएल' या संस्थेस दिनांक २१ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास कारणे दाखवा नोटीस बजावली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त संस्थेने गत १० वर्षांत अनेक गैरप्रकार करून विद्यापीठाची अप्रतिष्ठा केल्याने सदर कामे करण्यास विद्यापीठाने स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त संस्थेबरोबर केलेला करार त्वरित रद्द करून स्वतःची यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) होय.

(३) होय. परिक्षा संदर्भातील निगडीत कामे करून घेण्यासाठी विद्यापीठातील परिक्षा विभागामार्फत स्वतःची यंत्रणा उभी करण्याचे काम सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रे सादर करून
मागासवर्गीयांच्या आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविल्याबाबत

(६४) * २४५४४ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय उच्च व
तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रे सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविलेला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर चौकशी पूर्ण करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व यासाठी अजून किती कालावधी लागणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) आरक्षित जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची सत्यता विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून तपासून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा परिषदेचे गठन करणेबाबत

(६५) * २४०३१ श्री. धनंजय मुंडे, श्री. हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर : तारांकित प्रश्न क्रमांक १३९०० ला दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा परिषदेचे गठन करणे ही आवश्यक बाब आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या उपरोक्त प्रकरणी क्रीडा परिषदेचे गठन करण्यासाठी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून शासनाकडे लेखी तसेच सातत्याने पाठपुरावा करून क्रीडा परिषद गठन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर परिषदेचे गठन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे पुनर्गठन करण्याचा प्रस्ताव निर्णय प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहे.

राज्यातील रात्रशाळा पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याबाबत

(६६) * २४३८३ प्रा.जोगेन्द्र कवाडे : तारांकित प्रश्न क्रमांक १२८६९ ला दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील रात्रशाळांना संच मान्यतेचा फटका बसत असतानाच अनेक रात्रशाळा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रात्रशाळांमध्ये प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, पुस्तकांची तसेच शिक्षकांची कमतरता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) राज्यातील रात्रशाळांचे विविध प्रश्न सोडविण्याबाबत दिनांक १/८/२०१६ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत रात्रशाळेची संचमान्यता, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविणे, शालेय पोषण आहार, रात्रशाळेत बायोमेट्रीक प्रणाली सुरु करणे इत्यादी विविध मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आलेला असून त्यानुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिनांक २७/९/२०१६ च्या पत्रानुसार संबंधित प्राधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ताडाळी (जि.चंद्रपूर) येथील मे.गोपानी आयर्न अँड पॉवर
कंपनी अवैधरित्या उत्पादन सुरु असल्याबाबत

(६७) * २३५९६ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील मे.गोपानी आयर्न अँड पॉवर कंपनीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक १३ ऑक्टोबर, २००८ रोजीच्या आदेशान्वये उद्योग उभारणीस परवानगी देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाचे अटी व नियमानुसार कंपनीकडून उत्पादन होत नसल्यामुळे या कंपनीस उत्पादन करण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) तसेच सदरहू कंपनीकडून सोडण्यात येणारे दुषित सांडपाणी सोडण्यायोग्य नसल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनीला कळविले असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(४) तसेच शासनाकडून परवानगी दिलेली नसताना मे.गोपानी आयर्न अँड पॉवर कंपनी या कंपनीकडून उत्पादन सुरु असून त्याचे दुषित पाणी सोडण्यात येत असल्याने संबंधित कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) होय.

दिनांक १३/१०/२००८ रोजी मे.गोपानी आयर्न अँड पॉवर कंपनीच्या स्टिल उद्योगास उद्योग उभारणीकरीता संमतीपत्र देण्यात आले आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) सदर उद्योग कार्यान्वित करण्याकरीता देण्यात येणाऱ्या परवानगीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून हा उद्योग जल प्रदूषणकारी संवर्गात मोडत नसल्याने कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अपंग समावेशित शिक्षकांना सेवेत सामावून घेणेबाबत

(६८) * २६०५३ श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.दत्तात्रय सावंत : तारांकित प्रश्न क्रमांक १९८५९ ला दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत माहे एप्रिल २००९ नंतर नियुक्त विशेष शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी झाली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, किती विशेष शिक्षक सदर पडताळणी पात्र आढळून आले,

(३) असल्यास, सदर पात्र विशेष शिक्षकांना त्यांचे थकीत वेतन चालू सेवा सातत्य देणेबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी २५ ऑगस्ट, २०१६ रोजी आदेश दिले असून सदर शिक्षकांना म.खा.शा. कर्मचारी सेवार्थी नियमावली १९८१ लागू आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कायद्याप्रमाणे संरक्षण लाभलेल्या व मा.उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या विशेष शिक्षकांना सेवेत तात्काळ सामावून घेण्यात येवून त्यांची थकबाकी अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) केंद्र शासनाकडील मान्यतेनुसार सुमारे ८४० विशेष शिक्षक पात्र आढळून आले.

(३) व (४) अंशतः खरे आहे, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

विधान भवन :
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात येत आहे.
मुद्रण: शासकीय मुद्रणालय, नागपूर.